



**DHANLAXMI  
COTEX LIMITED**

285, PRINCESS STREET, CHATURBHUI JIVANDAS HOUSE,  
2ND FLOOR, MUMBAI - 400 002.  
PH: 2200 8176 / 77, FAX: (91-22) 2208 9558  
E-mail: dhancott@hathway.com

CIN No: L51100MH1987PLC042280

**Date: 02-08-2019**

**To,**  
**The Bombay Stock Exchange Ltd**  
Corporate Relationship Dept,  
1<sup>st</sup> Floor, New Trading Ring,  
Rotunda Building, P. J. Towers,  
Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

**Ref: BSE Scrip Code: 512485**  
**Sub: Notice of Calling Board Meeting**

Dear Sirs,

In compliance with the provisions of Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit copy of newspaper advertisement published in newspapers viz. Active Times (in English) and Mumbai Mitra (in Marathi) on August 02, 2019 informing about the Notice of Board Meeting to be held on Friday, August 09, 2019

You are requested to kindly take the same on record

Thanking You  
Yours Faithfully  
**For Dhanlaxmi Cotex Limited**

**Ramautar Jhavar**  
**(Managing Director)**

# पनवेल उपजिल्हा रुग्णालयाची शवविच्छेदन खोली रुग्णांना घातक

## शवविच्छेदन खोलीमध्येही सुविधांचा आभाव

**■ प्रतिनिधी**  
पनवेल

पनवेल शहरामध्ये उभारण्यात आलेले सुख उज्विलहा रुग्णालय दिवसेंदिवस समस्य्यांच्या गर्तेत अडकत चालले आहे. याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या पोस्ट मार्टम (शवविच्छेदन) खोली बाबत न्यायालयात मुमानास सुरू होते. यावेळी सदर खोली हि इमारतीच्या अंतर्गत भागात तळमजल्याखाली तयार करण्यात आली. मात्र याठिकाणी तळमजल्याखाली पोस्ट मार्टमची खोली तयार करण्यात आली असली तरी त्याठिकाणाहून येणारी दुर्गंधी उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीतील रुग्णांना घातक ठरणा आहे. याठिकाणी दुर्गंधी बाहेर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे आरोग्य विभागाचे चाबाडे निघण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सद्यस्थितीत असणाऱ्या पोपू रुग्णालया ठिकाणाची जागा आरोग्य विभागास महापालिकेपासून घ्याव्यात असा आग्रह याठिकाणी शासकीय निमित्त शव विच्छेदन खोलीची वेगळी उभारणी करण्याची तयारी आरोग्य विभागाने

दरबिली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील नागरिकांचे हक्काचे रुग्णालय म्हणून गेल्या १९ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीमध्ये रुग्णांची काळजी घेणेही तितकच महत्त्वाचे आहे. मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जमिनी अंतर्गत शव विच्छेदनाची खोली ठेवण्यात आली आहे. पनवेल तालुक्यामध्ये वाढते नागरिकीकरण, पनवेल रेल्वे स्टेशन हे जंक्शन असून आता ते मोठे टर्मिनल बनत आहे आणि त्याच अंतरराष्ट्रीय विमानतळातून पनवेलची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.

देश विदेशातून याठिकाणी नागरिकांचा वावर असणार आहे. त्याच रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेवास मृतेदेह आढळत असतात. बऱ्याचदा सडलेल्या मृतेदेहांचा त्यामध्ये समावेश असतो. त्यामुळे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत भागातील शवविच्छेदन खोलीमधून

दुर्गंधी बाहेर जाण्यास वाव नसल्यामुळे ही दुर्गंधी संपूर्ण रुग्णालयाच्या परिसरात फोफावण्याची दाट शक्कत निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी आलेल्या रुग्णांना अन्य आजर जडण्याची भीती वर्तविली जात आहे.

शवविच्छेदनासाठी पदवीनासी म्हणून महापालिकेच्या एक सफाई कामगार याठिकाणी नियुक्त केला जातो. सद्यस्थितीत पनवेल महानगरपालिकेचे रुग्णालय नसले तरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उच्चार घेणारे महापालिका क्षेत्रातील रुग्ण आणणार आहेत. त्यामुळे ज्यापद्धतीने नवी मुंबई, मुंबई आदी ठिकाणी पालिकेचे कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यापद्धतीने पनवेल महानगरपालिकेचे याठिकाणी एक सफाई कामगार उपलब्ध करून देता पाहिजे. याबाबत पनवेल तालुका आरोग्य विभागापासून पनवेल महापालिकेला पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने हे आल्या असल्यास नसल्यामुळे कर्मचारी आरोग्य विभागाला देता येणार नसल्याचे उतर दिले.

# ठाण्यात मनसेचे ईव्हीएम बंदीच्या मागणीसाठी विरोध प्रदर्शन

**■ प्रतिनिधी**  
ठाणे

१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ठाणे विभागामुहामसोर मनसे ठाणे शहरामार्फत EVM मशीनवर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली विरोध प्रदर्शन करण्यात आले. ज्याप्रमाणे लो.टिळकांनी तात्काळीन ब्रिटिश सरकारला स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगितले.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हि या वेगळी पारदर्शकता आव आणणाऱ्या स्वकीयांच्या सरकारला पारदर्शक मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा इशारा देत आहे. सर्वसामान्यांच्या मनांत या प्रक्रियेबाबत लोक संका आहेत पारदर्शकता डेका पिण्याऱ्या खातापाऱ्यांनी अनेकभावनेचा आदर करून मतदान प्रक्रिया निःसंशय आणि

पारदर्शक करावी अन्यथा हे आंदोलन उत्तरेतर आणखी तीव्र करण्यात येईल याची सरकारने नोंद घ्यावी असेही सांगण्यात आले आहे. या आंदोलनात उपहार अत्यंत पुष्कर विचार, सचिव नैरस जिरावकर, जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना संदीप पाचगे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुरात टोरे, सचिव अनिल र्हाते, उपशाहरअध्यक्ष सुरात सुर्यवंत, विभाग अध्यक्ष आशिष डोके, विभाग अध्यक्ष मोहा साळवी, सहसचिव सुधीर वेद, विभाग सचिव संजय पुजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच सुरात पवार, विशाल घांग, वगणेश बलकुंडे, यशवन्त गायकवाड, अतुल गवारे, जयसिंह शेळ, शोभा सिरोही, संचित पाटुले, विनायक पुजवळ, समीक्षा मार्कंडे, रंशदा सय्यद, अंकिता सारंग, सुनीता पनीकर, मंजुळा डाकी, सुनीता मोकाशी ई. उपस्थित होते.

**EASY FINCORP LIMITED**  
CIN: L65920MH1984PLC118029  
Regd. Off: c/o: SAREGAMA INDIA LTD, 2nd Floor, Universal Insurance Building, RM Road, Fort, Mumbai - 400 001

**NOTICE**  
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14<sup>th</sup> August, 2019 at 02.30 p.m., inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results of the company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019. This information is available on the website of the Company at [www.eflpltd.com](http://www.eflpltd.com)

For Easy Fincorp Limited  
Place: Mumbai  
Date: 31st July, 2019  
Ankhi Bhadani  
Company Secretary

**Ajay Multi Project Limited**  
CIN: L42201MH1982PLC100777  
Regd. Off: 285, Chhatrabhai Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai, Maharashtra - 400002 Tel No: 022-22872009  
Email Id: mjaaj5680@gmail.com Website: <http://www.ampltd.com>

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, 14<sup>th</sup> August, 2019 at 02.30 p.m.**, inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results of the company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019. This information is available on the website of the Company at [www.ampltd.com](http://www.ampltd.com)

For Ajay Multi Projects Limited  
Place: Mumbai  
Date: 01/08/2019  
Mahavir Jain  
(Director)

**वृहन्मुंबई महानगरपालिका**  
सहा. आयुक्त टी विभाग  
सहा. आयुक्त टी विभाग यांचे कार्यालय, लाला देवी दयाळ मार्ग, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०.  
दूर. क्र. ०२२-२५६४५२९९/९२/९३/९४  
एसीटी/एईएमटी/९२९/जन. दि. ०१.०८.२०१९

**वृहन्मुंबई महानगरपालिका**  
सहा. आयुक्त टी विभाग यांच्याद्वारे मासिक परवाना शुल्क प्रदानाच्या सहा महिन्यांच्या तात्काळ कालावधीकरिता जेथे आहे जी आहे तत्वावर स्ट्रीट पे अँड पार्क योजनेवर प्रचलन व देखापाल करण्याकरिता इच्छुक आहे. सहा. आयुक्त टी विभाग टी विभागामध्ये खालील ठिकाणी पे अँड पार्क योजनेच्या अंमलबजावणीकरिता सदर मागणीचे व्यवहार करत असलेल्या संस्थांकडून स्पॉट देकार मागवीत आहेत.

**स्पॉट देकार सूचना**

अनु. क्र.	घोषितलेले ठिकाण	इस्ते रक्कम (रु.महिने)	जोएसटीसह स्पॉट देकार रक्कम	प्रति महिने रक्कम (बोली रक्कम)	वाहन क्षमता वाय (संख्या)	वाहनांचे प्रकार	वेळापत्र कालावधी
१.	गाव मुलुंड (प), जंक्शन ऑफ केसरबाग लेन व गोखले रोड येथील सीटीएस क्र. ५१९ए, ५१९बी धारक प्लॉट.	३,२८०/-	२५०/-	५४,६००/-	३५	२ चाकी	०६ महिन्यांच्या तात्काळ कालावधी
२.	गाव नाहूर, एल.बी.एम. मार्ग, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८० येथील सीटीएस क्र. ४९१ए/१ए, ४९१ए/२ए, ४९१ए/३ए, ४९१ए/४ए, ४९१-बी धारक मालमते- वरील बिल्डींग क्र. ६ (एबीसी).	४०,८३०/-	३,५२०/-	७,९७,१६०/-	२१९	४ चाकी	०६ महिन्यांच्या तात्काळ कालावधी
३.	गाव नाहूर, बिल्डींग क्र. ९, मुलुंड (पश्चिम) येथील सीटीएस क्र. ५१४, ५३१ (भाग), ५३१/१ ते ४, ५३२ (भाग) व ५३४ (भाग)	२७,५२०/-	२,०३०/-	४,५८,५४०/-	१२६	४ चाकी	०६ महिन्यांच्या तात्काळ कालावधी

रिक्त देकार प्रथम कोणत्याही कार्यदिवशी दि. ०२.०८.२०१९ ते दि. ०६.०८.२०१९ रोजी स. १२.०० ते दु. ४.०० दरम्यान जोएसटीसह वरील दर प्रदानास हेड क्लर्क (खाच) टी विभाग यांच्याकडे उपलब्ध आहेत. मोहोरंद देकार निव्वत तादीक्षा अर्थात दि. ०६.०८.२०१९ रोजी दु. १.०० पर्यंत सहा. आयुक्त टी विभाग यांच्या कार्यालयामध्ये पाठवावे. देकार ल्याच दिवशी दु. ३.०० वा. उघडण्यात येतील. देकार मुंबई येथे प्रदानित वृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नावे प्रदानित करून पे अँड/डिमांड ड्राफ्ट बमा करण्याकरिता ८.०० ते ८.०० पर्यंत सायंकाळी. टी विभाग येथे रोखा वेळेदरम्यान कोणत्याही पूर्व कार्यदिवशी सहा. आयुक्त टी विभागामधील कार्यालयामध्ये पे अँड/डिमांड ड्राफ्टद्वारे वरील नमूद इस्ते प्रदान करावे. देकार दस्तावेज पोस्टद्वारे पाठवू नये.

**सिडको**  
शहराचे विकासकार

**जाहीर सूचना**  
सिडको उद्यान विभाग

शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको लि.) च्या हद्दीतील खाली नमूद केल्याप्रमाणे मा. कार्यकारी अभियंता (वासी), सिडको लि., बॉनी पावभूत सुविधांचा विकास कामात बाधित होणारी झाडे तोडण्यास रितीसर परवानगी मागितली आहे.

अ. क्र.	झाडे तोडण्याचे ठिकाण	अर्जदाराचे नाव	बाधित होणारी झाडे
१.	भुखंड क्र. २७ ते ३३ समोरीत ९ मी. रुंद जागेचा पट्टा, १५ मी. रुंद रस्त्याच्या बाजूस, सेक्टर - ०९, कोपरखैरणे, नवी मुंबई.	मा. कार्यकारी अभियंता (वासी), सिडको लि., सुरसा मजला, जुनी प्रशासकीय इमारत, सेक्टर - १, वाशी, नवी मुंबई.	४०
		एकूण	४०

सदर पायाभूत सुविधांचा विकास कामात बाधित होणारी झाडे तोडण्यास परवानगी देणे आणंद महाराष्ट्र (नामती क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७९, चे कलम ८(३) अन्वये हरकती मागविण्यात येत आहेत. ती ती कोणत्या काही हरकती असल्यास ७ दिवसांच्या आत उद्यान विभाग, सिडको लि., ८ वा मजला, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे लेखी स्वरुपात देण्यात याव्यात. मुदतीत हरकत न आल्यास झाडे तोडण्यास वरील अधिनियमानुसार सशर्त परवानगी देणेबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

सही/-  
गुलु अभिषेक, सिडको लि.  
सिडको/जनसंबंध/१२३/२०१९-१०

CIN - U99999 MH 1970 SGC-014574  
www.cidco.maharashtra.gov.in

**जाहीर सूचना**

सूचना याद्वारे देण्यात येते की. शिव शक्ती ई. एफ. जी. एच. विंग को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., शिव शक्ती कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. सीटीएस १६६४/४, एस. व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०० ०८६ येथील शेअर प्रमाणपत्र क्र. ०२२५ विंग क्र. १२२ ते १२५ (दोही समाविष्ट) क्लेममधील डि मकन्या व रमेश डि मकन्या (प्लॉट क्र. ३०५ ई विंग) यांच्या नावे आहे व त्यांनी मृत्युपत्र सादर केले होते व त्यांचे पुत्र जी. निरीश क्लेममधील मकन्या यांना भेट देण्याकरिता सोसायटीकडून त्यांना अर्ज स्वीकृत झाला आहे. कोणाही व्यक्तीस भेट जारी करण्याकरिता कोणतेही वेळेचे/आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रसिद्धी ता.२०/०८/२०१९ दिवसांच्या आत वरील पत्रावर सोसायटीस लेखी स्वरुपात सूचित करावे. कसूर केल्यास, सर्व सदर दावे अधिकार्यांनी मानले जातील व सोसायटी दिवंगत श्री. वल्लभभाई डी. मकन्या यांचे पुत्र यांना भेट देण्यास मुक्त असेस व त्यानंतर दावे गृहित धरले जाणार नाहीत.

डिक्कण : दहिसर, मुंबई दि. २.०८.२०१९

**DHANLAXMI COTEX LTD.**  
CIN: L51100MH1987PLC02289  
Regd. Off: 285, Chhatrabhai Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai - 400002  
Tel No: 022-65228050 | Email Id: [dcotex1987@gmail.com](mailto:dcotex1987@gmail.com) | Website: [www.dcl.net.in](http://www.dcl.net.in)

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday, 09<sup>th</sup> August, 2019 at 12.30 p.m.**, inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019. This information is available on the website of the Company at [www.dcl.net.in](http://www.dcl.net.in), as well as on the website of the Bombay Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

Date: 01-08-2019  
Place: Mumbai

For DHANLAXMI COTEX LTD.  
Sd/-  
RAMAJITH JHAWAR  
MANAGING DIRECTOR

मं. उप निवेदक सहकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यलय दि. वृहन्मुंबई नागरी सहकारी वॅम्स असोसिएशन लि., मुंबई भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४था मजला, सहकार नगर जवळ, वडाळा, मुंबई - ४०००३९

**जाहीर नोटीस**

मराठा सहकारी बँक लि., ... अर्जदार कर्जवसुली विभाग, मातोश्री अपार्टमेंट, १९६, सर एम. व्ही. रोड, नटराज रुस्तोमजी समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९. अनुक्रममांक १ ते ८ यांना नोटीस ... जाब देणार खालील दशविलेच्या जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ साली वसुली दाखला मिळणे साठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणांस एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २६/०८/२०१९ रोजी हुपारी १२.०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी.

मं. उप निवेदक सहकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यलय दि. वृहन्मुंबई नागरी सहकारी वॅम्स असोसिएशन लि., मुंबई भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४था मजला, सहकार नगर जवळ, वडाळा, मुंबई - ४०००३९

**जाहीर नोटीस**

जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लि. ... अर्जदार गिरीराज अपार्टमेंट, डी.जी. पालकर मार्ग, बोरीवली (प), मुंबई - ४०० ०९२. अनुक्रममांक १ ते २ ... जाब देणार खालील दशविलेच्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ साली वसुली दाखला मिळणे साठी दाखल केलेल्या अर्जासोबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणांस एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २९.०८.२०१९ रोजी हुपारी १२.०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण तक्षपूर्वक नोंद घ्यावी. जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब देणार क्रमांक	दावा दाखल दिनांक	दावा अर्ज क्रमांक	दावा रक्कम रुपये	पुढील सुनावणी दिनांक
1	Smt. Padwal Shubhangi Santosh	1	10.04.19	1368	226265	26.08.19
2	Girgal Deepak Tipayya	1	10.04.19	1369	607187	26.08.19
3	Mhav Vipul Jethalal	1	10.04.19	1370	144205	26.08.19
4	Dama Satyam Purushottam	1	10.04.19	1371	56930	26.08.19
5	Chari Anant Shambhau	1	10.04.19	1372	81972	26.08.19
6	Mahadik Ashok Shankar	1	10.04.19	1373	189013	26.08.19
7	Yeshwante Walimki Fakira	1	10.04.19	1374	120614	26.08.19
8	Balkrishnan K. K.	1	10.04.19	1375	71468	26.08.19

ही नोटीस आज दिनांक ३१/०७/२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.

सही/-  
(श्री. सुनिल बनसोडे)

मं. उप निवेदक सहकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यलय दि. वृहन्मुंबई नागरी सहकारी वॅम्स असोसिएशन लि., मुंबई भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४था मजला, सहकार नगर जवळ, वडाळा, मुंबई - ४०००३९

**जाहीर नोटीस**

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब देणार क्रमांक	दावा दाखल दिनांक	दावा अर्ज क्रमांक	दावा रक्कम रुपये	पुढील सुनावणी दिनांक
1	Smt. Padwal Shubhangi Santosh	1	10.04.19	1368	226265	26.08.19
2	Girgal Deepak Tipayya	1	10.04.19	1369	607187	26.08.19
3	Mhav Vipul Jethalal	1	10.04.19	1370	144205	26.08.19
4	Dama Satyam Purushottam	1	10.04.19	1371	56930	26.08.19
5	Chari Anant Shambhau	1	10.04.19	1372	81972	26.08.19
6	Mahadik Ashok Shankar	1	10.04.19	1373	189013	26.08.19
7	Yeshwante Walimki Fakira	1	10.04.19	1374	120614	26.08.19
8	Balkrishnan K. K.	1	10.04.19	1375	71468	26.08.19

ही नोटीस आज दिनांक ३१/०७/२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.

सही/-  
(श्री. सुनिल बनसोडे)

सही/-  
सहा. आयुक्त, टी विभाग

सही/-  
(श्री. सुनिल बनसोडे)

सही/-  
(श्री. सुनिल बनसोडे)

NEWS BOX

**Motor Vehicles Amendment Bill 2019: Insurance compensation increased 10 times from Rs 50,000 to Rs 5 lakh**

**New Delhi:** The Rajya Sabha has cleared the Motor Vehicles (Amendment) Bill, 2019 that aims to improve road safety, facilitate citizens in their dealings with transport departments, strengthen rural transport, public transport and last mile connectivity through automation, computerization and online services. As per the new amendment, there will be a 10 time increase in insurance compensation, from Rs 50,000 to Rs 5 lakh.

Insurance firms have to pay claims within a month, if the victim's family agree to accept Rs 5 lakh compensation. The Bill also increases the minimum compensation for hit and run cases from Rs 25,000 to two lakh rupees in case of death, and from Rs 12,500 to Rs 50,000 in case of grievous injury, the Bill says. The Bill has included the driver's attendant in 3rd Party insurance. There will be no cap on liability of insurers while the claim process has been simplified. The Motor Vehicles (Amendment) Bill, 2019 is based on the recommendations of the Group of Transport Ministers (GoM) of States constituted by the Ministry of Road Transport & Highways. The Bill has been passed with three government amendments and will need to go back to Lok Sabha. The Lok Sabha had already passed the Bill on the 23rd of July 2019.

**Markets open in red for 2nd day; Sensex below 37,300**

**New Delhi:** Markets opened in red for the second day on Thursday tracking Asian shares that fell to six-week low. The BSE Sensex fell 218.95 points or 0.58 percent to 37,262.17 in early trade while the NSE Nifty was trading lower at 66.80 points or 0.60 percent to 11,051.20.

Major losers in the Sensex pack are Vedanta, Tech Mahindra, HDFC, Tata Motors, Yes Bank, Tata Steel, HDFC Bank, Infosys, Heromoto Corp, Bajaj Auto, Sun Pharma and RIL, falling up to 3.18 percent. On the other hand shares of IndusInd Bank, Powergrid, HCL, TCS, ICICI Bank and Maruti were trading in green, rising up to 1.38 percent. MSCI's broadest index of Asia-Pacific shares outside Japan faltered 0.6 percent, extending losses for a fifth day to the lowest since mid-June. Japan's Nikkei reversed early losses and were a shade higher, while Australian shares declined 0.2 percent. Losses in Chinese shares accelerated after it opened lower with the blue-chip index down 0.8 percent.

**Beijing orders Arabic symbols taken down from shops, eateries**

**BEIJING:** Authorities in the Chinese capital have ordered halal restaurants and food stalls to remove Arabic script and symbols associated with Islam from their signs, part of an expanding national effort to "Sinicize" its Muslim population.

Employees at 11 restaurants and shops in Beijing selling halal products and visited by Reuters in recent days said officials had told them to remove images associated with Islam, such as the crescent moon and the word "halal" written in Arabic, from signs.

Government workers from various offices told one manager of a Beijing noodle shop to cover up the "halal" in Arabic on his shop's sign, and then watched him do it.

"They said this is foreign culture and you should use more Chinese culture," said the manager, who, like all restaurant owners and employees who spoke to Reuters. The campaign against Arabic script and Islamic images marks a new phase of a drive that has gained momentum since 2016, aimed at ensuring religions conform with mainstream Chinese culture. The campaign has included the removal of Middle Eastern-style domes on many mosques in favour of Chinese-style pagodas.

China, home to 20 million Muslims, officially guarantees freedom of religion, but the government has campaigned to bring the faithful into line with Communist Party ideology. It was not clear if every such restaurant in Beijing has been told to cover Arabic script and Muslim symbols. One manager at a restaurant still displaying Arabic said he'd been ordered to remove it but was waiting for his new signs. Several shops replaced their signs with the Chinese term for halal — "qing zhen" — while others covered up the Arabic and Islamic imagery with tape or stickers. The government's Committee on Ethnicity and Religious Affairs declined to comment. The National Ethnic Affairs Commission also did not respond.

**PARAB INFRA LIMITED**  
CIN: L4290MH1987PLC221005  
Registered Office: 302, Vikas Commercial Complex, Vikas Paradise, Bhakti Marg, Malund (West), Mumbai-400030  
Email: pceh@parabinfra.com | Website: www.parabinfra.com | Contact No: 917947511

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 14<sup>th</sup> August, 2019 at registered office of the Company at 03.00 pm Inter-alia to consider and approve the Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019 and other matters as per the agenda of the meeting. This information is also available on the website of the BSE Limited (www.bseindia.com), where the company's securities are listed and on the website of the company.

For an on behalf of the Board  
Parab Infra Limited  
Sd/-  
Narendra Dogra  
Managing Director  
DIN: 07907587  
Place: Mumbai  
Date: 01.08.2019

**PUBLIC NOTICE**  
KNOWN ALL PUBLIC SHALL COME, I, Mr. My Clients MR. PETERPAUL FRANCO FERNANDES & his mother Late SMT. LOUISA FRANCO FERNANDES, was purchased 1st bearing no. 304, 3rd floor, Sonam Sagar Co-Op. Housing Society Ltd., New Golden Nest, Phase - 10, Mira-Bhayandar Road, Bhayandar (E), from MR. ASHISH KUMAR DUTTA GUPTA on dated 20/03/2007 and SMT. LOUISA FRANCO FERNANDES expired on dated 30/08/2017 after death her legal heirs had released their share by Release Deed dated 20/07/2019 in favour of my client. And now my client is absolute owner of the said flat. And he is going to sale said flat with third person. If any person have any rights, life, and interest above said flat. The same will be brought within 14 days from date of publication of notice to the undersigned with cogent evidence else letter on no claim shall be entertained.

Date: 02/08/2019 Sd/- Santosh D. Tiwari (Advocate High Court)  
13, M. P. Nagar, Near Shubham Bldg., J. M. Road, Pump House, Andher (East), Mumbai - 400033.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Share Certificate No. 025 Distinctive Nos. from 121 to 125 (both inclusive) situated at Shiv Shakti E.F.G.H. Wings Co-operative Housing Society Ltd., Shiv Shakti Complex, Plot No. CTS 1664/B, S.V. Road, Dahisar (E), Mumbai-400 068 in the names of Vallabhbal D. Makwana & Ramesh D. Makwana, (Flat No. 305 E Wing) have reported death of Vallabhbal D. Makwana and an application has been received from them to the society for gift to his son Mr. Girish Vallabhbal Makwana.

Any person's having any claim / objection to the issuance of Gift shall inform in writing to the society at above address within 14 days from the publication of this Notice. In default, all such claims shall be deemed to have been waived and the society shall be free to allow Gift to Son of Late Mr. Vallabhbal D. Makwana and no claims will be entertained thereafter.

Place: Dahisar, Mumbai  
Date: 02/08/2019

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Flat No. 5/C-212, Second Floor, of Indra Complex Co-operative Housing Society Ltd., at Dr. Babasaheb Ambedkar Road (80 Feet Road), Bhayandar (W), Dist. Thane, is in the name of Smt. Sharda Devi G. Bajaj & Shri Gopaladas R. Bajaj. But Shri Gopaladas R. Bajaj, expired on 22/08/2009, and as one of the legal heir Shri Samil Gopaladas Bajaj, have applied to the society for transfer of 50% share in the said flat and the said shares on his name.

All person's having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak C.H.S. Ltd., Station Road, Bhayandar (W), Dist. Thane - 401 101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person's has any claim, and the society will accept the application of which please take a note.

Sd/-  
SUNIL B. GARODIA  
(Advocate - High Court, Mumbai)  
Place: Bhayandar Date: 02.08.2019

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Mr. SAIPRASAD RAGHAV AIL is the owner of Shop No. 10 Ground Floor, Parekh Market Premises CHS Ltd., M.G. Road, Near Gandhi Market, Ghatkopar (East), Mumbai- 400 077 Adm. Area 135 Sq. Feet (Carpet) area. That Original Sale Agreement on Dated: 21.31.2010, Executed between Mr. MO-ANILAN M. THAKKAR Prop. Of M/s MO-ANILAN & Company (Vendor) and with 1. Mrs. SHRADDHA SAIPRASAD AIL, 2. Mrs. SUJATA SANTOSH NEHARKAR, 3. Mr. SAIPRASAD RAGHAV AIL, & 4. Mr. SAYTOSH GENBHAI NEHARKAR (Purchaser) has been lost/misplaced by me and not traceable inspite of diligent search. All the persons, government authorities, banks, financial institution, Etc are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim whatsoever regarding misplaced above said Original Sale Agreement in respect of above Shop Premises within 14 days from this notice, otherwise it will be treated that nothing objections or claims is their over it.

Date: 02/08/2019 Sd/-  
VIRENDR PRATAP SHARMA  
Advocate High Court  
Add: Manav Vikas Compd, Shivaj Nagar No. 2, Haveli Naka, Andher (East), Mumbai - 400039.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that the Share Certificate of Flat Transfer as per Share Certificate details Dated 01/02/1974 Entered into between Smt. PUSHPABEN HARKISONDAS MEHTA and Smt. PUSHPABEN RAMESHBHAI PISTOLWALA of Flat No. B/22, Mahavir Nagar CHS. Ltd., Factory Lane, Tilak Road, Borivali (W), Mumbai - 400092 has been lost & Complaint lodged with Borivali (West) Police Station wide Complaint No. 3363/2019 Dated: 30/07/2019. If anyone Finds it or having any claim / objection should contact at above/ address within 15 Days.

Mrs. NIRUPAMA JAYANTILAL SHAH & ASHOK JAYANTILAL SHAH (JOINT OWNER)  
Present owner of Above Flat  
Place: Mumbai Date: 01/08/2019

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the Public that the Original share certificate No. 15 for shares bearing distinctive nos 71-75 issued by Anand Chaysa Shanirangam CHS Ltd. for the flat being Flat no. 303, Bldg. No. C-22, Sector 8, Shanti Nagar, Mira Road East, Dist. Thane 401107 (Said property) has been lost/misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing share certificate. On behalf of the present owners, Mrs. Mona S. Mehta & Mr. Saleesh R. Mehta, the undersigned advocate hereby invites claims on the basis of the lost share certificate. In case of any claims/objections kindly intimate the undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice. In absence of claim within stipulated period, the present owners shall be free to deal with the property in the manner they deem fit and shall also proceed with the formalities for the issue of duplicate certificate from the society.

Sd/-  
A. Karim  
Advocate High Court  
004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03.09.2019 at 2.00 P.M.

M/s Akshay Developers & Land Owner, Shri Narayan Gajanan Naik and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Tulj, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
34/A	Part	3080.00 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Chandni Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 402A, Hissa No. 1, Plot No. 199, Purushottam parekh Marg, Virat Nagar, Virar (W), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s Friends Associates Through Shri Kamal Sehgal and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area Demanded By Society
402A	1 Part	199	418.31 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**DHANLAXMI COTEX LTD.**  
CIN: L51100MH1987PLC042290  
Regd. Off: 285, Chhatrabhuj Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai - 400002  
Tel No: 022-66229050 | Email Id: dcoetx1987@gmail.com | Website: www.dcl.net.in

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 09<sup>th</sup> August, 2019 at 12:30 p.m., inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

This information is available on the website of the Company at www.dcl.net.in as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com

For DHANLAXMICOTEX LTD.  
Sd/-  
RAMAUTAR JHAWAR  
MANAGING DIRECTOR  
Date: 01-08-2019  
Place: Mumbai

**Ajay Multi Project Limited**  
CIN: L46201MH1982PLC100777  
Regd. Off: 285, Chhatrabhuj Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai, Maharashtra - 400002 Tel No: 022-32287020  
Email Id: mjaain5680@gmail.com Website: http://www.ampltd.co.in

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 14<sup>th</sup> August, 2019 at 02.30 p.m., inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results of the company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

This information is available on the website of the Company at www.ampltd.co.in

For Ajay Multi Projects Limited  
Sd/-  
Mahavir Jain  
(Director)  
Date: 01/08/2019  
Place: Mumbai

**HARIA EXPORTS LTD.**  
REGD. OFFICE: HARIA CENTRE, 8 SUBHASH ROAD, VILE PARLE (EAST), MUMBAI - 400 057.

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14<sup>th</sup> August 2019 to inter-alia consider and approve the Un-audited Standalone and consolidated Financial Results of the Company for the 1<sup>st</sup> Quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

The Notice of the Board Meeting is also available on our website https://www.hariaexports.com and also on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com.

By Order of the Board  
FOR HARIA EXPORTS LIMITED  
Sd/-  
Director  
Place: Mumbai  
Date: 1<sup>st</sup> August, 2019  
DIN No. 0585400

**HARIA EXPORTS LTD.**  
REGD. OFFICE: HARIA CENTRE, 8 SUBHASH ROAD, VILE PARLE (EAST), MUMBAI - 400 057.

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14<sup>th</sup> August 2019 to inter-alia consider and approve the Un-audited Standalone and consolidated Financial Results of the Company for the 1<sup>st</sup> Quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

The Notice of the Board Meeting is also available on our website https://www.hariaexports.com and also on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com.

By Order of the Board  
FOR HARIA EXPORTS LIMITED  
Sd/-  
Director  
Place: Mumbai  
Date: 1<sup>st</sup> August, 2019  
DIN No. 0585400

**New Rajnigandha Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 147/A/1, Aachole Gaon, Nalasopara (E.), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s N. R. Builders Through Shri Narhari Rajaram Mhatre & Mehta Land Corporation Through Shri Natvarlal Mayashankar Mehta and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Nilemore, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
147	All Part	560.00 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Shree Samruddhi Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 303, Hissa No. 6/A, Old Viva College Road, Near Bank Of Baroda, Virar (W), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s Chaitanya Construction & Land Owner Shri Jaywant Narayan Chaudhari and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
303	6/A Part	491.75 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Vijayanand Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 230, Hissa No. 1, Survey No. 229, Hissa No. 7, Survey No. 367, Hissa No. 1 Manvelpada Road, Virar, Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03.09.2019 at 2.00 P.M.

M/s Salkrupa Builders Through Shri Dayanand Damodar Patil & Land Owner Shri Dayanand Damodar Patil and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society	Other Rights
229	7	595.99 Sq. Mtr.	Plus Undivided Share of occupancy right in the proportion of construction on the proportionate area of the construction of the building. Similarly open space, common service & facilities & Road.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**New Shradha Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 17, Hissa No. 1, Samta Nagar, Oppo. Gokul Park, Vasai Road (w.), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03.09.2019 at 2.00 P.M.

M/s Shradha Enterprises (Developers) Through Shri Chandulal Lakshmidas Patel & M/s Sahakar Enterprises Through Shri Jeevanbhai Govardhanbhai Patel and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Divanwan, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society	Other Rights
17	1A	765.30 Sq. Mtr.	Plus Undivided Share of occupancy right in the proportion of construction on the proportionate area of the construction of the building. Similarly open space, common service & facilities & Road.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Asara Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 303, Hissa No. 5/C, Goan Virar (W.), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s Kamdhenu Construction Through Shri Balubhai N. Shah & Land Owner Mrs. Vasanti Vaman Churi and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
303	5/C	931.34 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Shree Hari Prasad Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 34/A, Hissa No. Part, Gajanan Nagar, Behind Vishnu Nagar, Tulj, Nalasopara (E.), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03.09.2019 at 2.00 P.M.

M/s Akshay Developers & Land Owner, Shri Narayan Gajanan Naik and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Tulj, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
34/A	Part	3080.00 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Shree Prasth Bldg No. 31 Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 156 & 157, Plot No. 31, Nilemore Gaon, Shree Prasth Santul, Nalasopara (W), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s Silver Land Development Corporation & M/s Projects Management And Control LTD and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Nilemore, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Plot No.	Area Demanded By Society
156 & 157	31	855.00 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Evening 8.00 01/08/19**  
Draw Date 5.30 P.M.  
Draw No. 48

**25.28 Lakh (2 PRIZES)**  
62H-97480  
91B-45437

\* FOLLOWING NOS. ARE COMMON TO ALL SERIES \*

Cons. PRIZE Rs.	97480	45437
1 <sup>st</sup> PRIZE Rs.	18639	27842
2 <sup>nd</sup> PRIZE Rs.	60265	73619
3 <sup>rd</sup> PRIZE Rs.	1718	2124
4 <sup>th</sup> PRIZE Rs.	1930	1939
5 <sup>th</sup> PRIZE Rs.	4174	5613

5<sup>th</sup> PRIZES Rs. 120/- (COMMON TO ALL SERIES)

0144	0811	1358	2164	3138	4369	5140	6400	7761	8691
0158	0863	1360	2300	3154	4374	5297	6424	7803	8831
0211	0957	1557	2318	3168	4489	5463	6575	7843	8902
0325	0959	1582	2501	3247	4604	5481	6731	7894	9444
0351	0971	1642	2597	3511	4830	5720	6501	7939	9475
0396	1034	1712	2640	3614	4855	5742	7233	8025	9631
0402	1053	1727	2680	3730	4878	5910	7357	8032	9640
0556	1123	1730	2840	4023	4882	6127	7441	8459	9725
0685	1129	1769	2861	4102	5038	6189	7470	8499	9793
0759	1350	2126	3008	4151	5081	6239	7678	8586	9900

Confirm result with official Gazette \* Issued by: Nagaland Govt.

**Mumbai Loto**  
Thursday Weekly Lottery Result  
Draw No. 78  
Draw Date 5.30 P.M.

1 <sup>st</sup> Prize Rs. (10 PRIZES)	5021	5207
2 <sup>nd</sup> Prize Rs. (10 PRIZES)	7083	8787
3 <sup>rd</sup> Prize Rs. (10 PRIZES)	2278	7823
4 <sup>th</sup> Prize Rs. (10 PRIZES)	3484	3784
पाचवे वरील व. (10 PRIZES)	3707	4176

6<sup>th</sup> PRIZE Rs. 200/- (COMMON TO ALL SERIES)

6 <sup>th</sup> Prize Rs.	1902	2020	3846	4952	5821	6935	7892	9088
1952	3000	3860	4955	5872	6949	7905	9110	
0331	1134	2346	3249	4309	5389	6373	7478	
0359	1170	2419	3367	4419	5404	6379	7486	
0394	1191	2456	3374	4341	5412	6401	7385	
0406	1207	2457	3407	4367	5419	6418	7397	
0448	1257	2463	3410	4422	5458	6425	7404	
0451	1278	2483	3416	4434	5480	6426	7478	
0462	1320	2489	3448	4450	5530	6464	7492	
0477	1331	2492	3446	4453	5536	6482	7491	
0486	1335	2499	3443	445				

# पनवेल उपजिल्हा रुग्णालयाची शवविच्छेदन खोली रुग्णांना घातक

## शवविच्छेदन खोलीमध्येही सुविधांचा आभाव

**■ प्रतिनिधी**  
पनवेल

पनवेल शहरामध्ये उभारण्यात आलेले सुख उजिल्हा रुग्णालय दिवसेंदिवस समस्येच्या गर्तेत अडकत चालले आहे. याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या पोस्ट मार्टम (शवविच्छेदन) खोली बाबत न्यायालयात मुंबईत सुरु होतं. यावेळी सदर खोली हि इमारतीच्या अंतर्गत भागात तळमळत्याखाली तयार करण्यात आली. मात्र याठिकाणी तळमळत्याखाली पोस्ट मार्टमची खोली तयार करण्यात आली असली तरी त्याठिकाणाहून येणारी दुर्गंधी उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीतील रुग्णांना घातक ठरणा आहे. याठिकाणी दुर्गंधी बाहेर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे आरोग्य विभागाचे चापझेड निष्पत्त्या वेळ लागणार नाही. त्यामुळे सद्यस्थितीत असणाऱ्या पोपू रुग्णालया ठिकाणाची जागा आरोग्य विभागास महापालिकेपासून घ्याव्यात आल्यास याठिकाणी शासकीय निधीतून शव विच्छेदन खोलीची वेगळी उभारणी करण्याची तयारी आरोग्य विभागाने

दरबिली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील नागरिकांचे हक्काचे रुग्णालय म्हणून गेल्या १९ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीमध्ये रुग्णांची काळजी घेणेही तितकच महत्वाचे आहे. मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जमिनी अंतर्गत शव विच्छेदनाची खोली ठेवण्यात आली आहे. पनवेल तालुक्यामध्ये वाढते नागरिकीकरण, पनवेल रेल्वे स्टेशन हे जंक्शन असून आता ते मोठे टर्मिनल बनत आहे आणि त्याच अंतरराष्ट्रीय विमानतळातून पनवेलची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.

देश विदेशातून याठिकाणी नागरिकांचा वावर असणार आहे. त्याच रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेवास मृतेदेह आढळत असतात. बऱ्याचदा सडलेल्या मृतेदेहांचा त्यामध्ये समावेश असतो. त्यामुळे नव्याने उभारण्यात येत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत भागातील शवविच्छेदन खोलीतून

दुर्गंधी बाहेर जाण्यास वाव नसल्यामुळे ही दुर्गंधी संपूर्ण रुग्णालयाच्या परिसरात फोफावण्याची दाट शक्कत निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी आलेल्या रुग्णांना अन्य आजर जडण्याची भीती वर्तविली जात आहे.

शवविच्छेदनासाठी पदवीनासी म्हणून महापालिकेच्या एक सफाई कामगार याठिकाणी नियुक्त केला जातो. सद्यस्थितीत पनवेल महानगरपालिकेचे रुग्णालय नसले तरी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उच्चार घेणारे महापालिका क्षेत्रातील रुग्ण असणार आहेत. त्यामुळे ज्यापद्धतीने नवी मुंबई, मुंबई आदी ठिकाणी पालिकेचे कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यापद्धतीने पनवेल महानगरपालिकेचे याठिकाणी एक सफाई कामगार उपलब्ध करून देता पाहिजे. याबाबत पनवेल तालुका आरोग्य विभागापासून पनवेल महापालिकेला पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने हे आल्या असल्यास नसल्यामुळे कर्मचारी आरोग्य विभागाला देता येणार नसल्याचे उतर दिले.

# ठाण्यात मनसेचे ईव्हीएम बंदीच्या मागणीसाठी विरोध प्रदर्शन

**■ प्रतिनिधी**  
ठाणे

१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ठाणे विश्रामगुहासमोर मनसे ठाणे शहरामार्फत EVM मशीनवर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली विरोध प्रदर्शन करण्यात आले. ज्याप्रमाणे लो.टिळकांनी तात्काळीन ब्रिटिश सरकारला स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगितले.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हि या वेगळी पारदर्शकता आव आणणाऱ्या स्वकीयांच्या सरकारला पारदर्शक मतदान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा इशारा देत आहे. सर्वसामान्यांच्या मनांत या प्रक्रियेबाबत लोक संका आहेत पारदर्शकता डेका पिण्याऱ्या खातापत्त्यांनी लेकभावेचा आदर करून मतदान प्रक्रिया निःसंशय आणि

पारदर्शक करावी अन्यथा हे आंदोलन उत्तरेपर आणखी तीव्र करण्यात येईल याची सरकारने नोंद घ्यावी असेही सांगण्यात आले आहे. या आंदोलनात उपहार अत्यंत पुष्कर विचार, सचिव नैरेसा जिल्हाध्यक्ष सुशांत टोरे, सचिव अनिल र्हाने, उपशाहरअध्यक्ष सुशांत सुर्यवंत, विभाग अध्यक्ष आशिष डोके, विभाग अध्यक्ष मोहा साळवी, सहसचिव सुयोग वेद, विभाग सचिव संजय पुजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच सुरील पवार, विशाल घांग, वगणेश बलकुंडे, यशवंत गायकवाड, अनुल गवारे, जयश्री शेख, शोभा सिरीदों, संचित पाटुले, विनायक पुजवळ, समीक्षा मार्कंडे, रंशदा सय्यद, अंकिता सारंग, सुनीता पनीकर, मंजुळा डाकी, सुनीता मोकाशी ई. उपस्थित होते.

**EASY FINCORP LIMITED**  
CIN: L65920MH1984PLC118029  
Regd. Off: c/o: SAREGAMA INDIA LTD, 2nd Floor, Universal Insurance Building, FM Road, Fort, Mumbai - 400 001

**NOTICE**  
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14<sup>th</sup> August, 2019 at 02.30 p.m., inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results of the company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019. This information is available on the website of the Company at [www.eflpltd.com](http://www.eflpltd.com)

For Easy Fincorp Limited  
Place: Mumbai  
Date: 31st July, 2019  
Sd/-  
Ankhi Bhadani  
Company Secretary

**Ajay Multi Project Limited**  
CIN: L42201MH1982PLC100777  
Regd. Off: 285, Chhatrabhai Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai, Maharashtra - 400002 Tel No: 022-22872009  
Email Id: mjaaj5680@gmail.com Website: <http://www.ampltd.com>

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Wednesday, 14<sup>th</sup> August, 2019 at 02.30 p.m.**, inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results of the company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019. This information is available on the website of the Company at [www.ampltd.com](http://www.ampltd.com)

For Ajay Multi Projects Limited  
Sd/-  
Mahavir Jain  
(Director)

Date: 01/08/2019  
Place: Mumbai

## वृहन्मुंबई महानगरपालिका

सहा. आयुक्त टी विभाग यांचे कार्यालय, लाला देवी दयाळ मार्ग, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०.  
दूर. क्र. ०२२-२५६४५२९९/९२/९३/९४  
एसीटी/एईएमटी/९२९/जन. दि. ०१.०८.२०१९

वृहन्मुंबई महानगरपालिका बोलीदार यांच्याद्वारे मासिक परवाना शुल्क प्रदानाच्या सहा महिन्यांच्या तात्काळ कालावधीकरिता जेथे आहे जी आहे तत्वावर स्ट्रीट पे अँड पार्क योजनेवर प्रचलन व देखापाल करण्याकरिता इच्छुक आहे. सहा. आयुक्त टी विभाग टी विभागामध्ये खालील ठिकाणी पे अँड पार्क योजनेच्या अंमलबजावणीकरिता सदर मागणीचे व्यवहार करत असलेल्या संस्थांकडून स्पॉट देकार मागवीत आहेत.

### स्पॉट देकार सूचना

अनु. क्र.	घोषितलेले ठिकाण	इस्ते रक्कम (रु.महिने)	जोएसटीसह स्पॉट देकार रक्कम	प्रति महिने रक्कम (बोली रक्कम)	वाहन क्षमता वाय (संख्या)	वाहनांचे प्रकार	वेळापत्र कालावधी
१.	गाव मुलुंड (प), जंक्शन ऑफ केसरबाग लेन व मोहाले रोड येथील सीटीएस क्र. ५१९ए, ५१९बी धारक प्लॉट.	३,२८०/-	२५०/-	५४,६००/-	३५	२ चाकी	०६ महिन्यांच्या तात्काळ कालावधी
२.	गाव नाहूर, एल.बी.एम. मार्ग, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८० येथील सीटीएस क्र. ४९१ए/१ए, ४९१ए/२ए, ४९१ए/३ए, ४९१ए/४ए, ४९१-बी धारक मालमते- वरील बिल्डींग क्र. ६ (एबीसी).	४०,८३०/-	३,५२०/-	७,९७,१६०/-	२१९	४ चाकी	०६ महिन्यांच्या तात्काळ कालावधी
३.	गाव नाहूर, बिल्डींग क्र. ९, मुलुंड (पश्चिम) येथील सीटीएस क्र. ५१४, ५३१ (भाग), ५३१/१ ते ४, ५३२ (भाग) व ५३४ (भाग)	२७,५२०/-	२,०३०/-	४,५८,६४०/-	१२६	४ चाकी	०६ महिन्यांच्या तात्काळ कालावधी

रिक्त देकार प्रथम कोणत्याही कार्यदिवशी दि. ०२.०८.२०१९ ते दि. ०६.०८.२०१९ रोजी स. १२.०० ते दु. ४.०० दरम्यान जोएसटीसह वरील दर प्रदानासह हेड क्लर्क (खाच) टी विभाग यांच्याकडे उपलब्ध आहेत. मोहोरंद देकार निवृत्त तादीक्षा अर्थात दि. ०६.०८.२०१९ रोजी दु. १.०० पर्यंत सहा. आयुक्त टी विभाग यांच्या कार्यालयामध्ये पाठवावे. देकार ल्याच दिवशी दु. ३.०० वा. उघडण्यात येतील. देकार मुंबई येथे प्रदानित वृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नावे प्रदानित करून पे अँड/डिमांड ड्राफ्ट बमा करण्याकरिता ८.०० ते ८.०० पर्यंत सायंकाळी. टी विभाग येथे रोखा वेळेदरम्यान कोणत्याही पूर्व कार्यदिवशी सहा. आयुक्त टी विभागामधील कार्यालयामध्ये पे अँड/डिमांड ड्राफ्टद्वारे वरील नमूद इस्ते प्रदान करावे. देकार दस्तावेज पोस्टद्वारे पाठवू नये.

सही/-  
सहा. आयुक्त, टी विभाग



**सिडको**  
शहराचे विकसक

**जाहीर सूचना**  
सिडको उद्यान विभाग

शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको लि.) च्या हद्दीतील खाली नमूद केल्याप्रमाणे मा. कार्यकारी अभियंता (वासी), सिडको लि., बॉम्बे पावभूत सुविधांचा विकास कामात बाधित होणारी झाडे तोडण्यास रितीसर परवानगी मागितली आहे.

अ. क्र.	झाडे तोडण्याचे ठिकाण	अर्जदाराचे नाव	बाधित होणारी झाडे
१.	भुखंड क्र. २७ ते ३३ समोरील ९ मी. रुंद जागेचा प्लॉट, १५ मी. रुंद रस्त्याच्या बाजूस, सेक्टर - ०९, कोपरखैरणे, नवी मुंबई.	मा. कार्यकारी अभियंता (वासी), सिडको लि., सुरसा मजला, जुनी प्रशासकीय इमारत, सेक्टर - १, वाशी, नवी मुंबई.	४०
		एकूण	४०

सदर पावभूत सुविधांचा विकास कामात बाधित होणारी झाडे तोडण्यास परवानगी देणे आणंद महाराष्ट्र (नामती क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७९, चे कलम ८(३) अन्वये हरकती मागविण्यात येत आहेत. ती ती कोणत्या काही हरकती असल्यास ७ दिवसांच्या आत उद्यान विभाग, सिडको लि., ८ वा मजला, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे लेखी स्वरुपात देण्यात याव्यात. मुदतीत हरकत न आल्यास झाडे तोडण्यास वरील अधिनियमानुसार सशर्त परवानगी देणेबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

सही/-  
गुलु अभिषेक, सिडको लि.  
विकसक/जलसंधारण/१९३/२०१९-२०

CIN - U99999 MH 1970 SGC-014574  
[www.cidco.maharashtra.gov.in](http://www.cidco.maharashtra.gov.in)

**जाहीर सूचना**

सूचना याद्वारे देण्यात येते की. शिव शक्ती ई. एफ. जी. एच. विंग को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., शिव शक्ती कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. सीटीएस १६६४/४, एस. व्ही. रोड, दहिसर (पूर्व), मुंबई - ४०० ०८६ येथील शेअर प्रमाणपत्र क्र. ०२५ विंग क्र. १२२ ते १२५ (दोही समाविष्ट) क्लेममार्फत डि मकन्या व रमेश डि मकन्या (प्लॉट क्र. ३०५ ई विंग) यांच्या नावे आहे व त्यांनी मृत्युपत्र सादर केले होते व त्यांचे पुत्र जी. निरीश क्लेममार्फत मकन्या यांना भेट देण्याकरिता सोसायटीकडून त्यांना अर्ज स्विकृत झाला आहे. कोणाही व्यक्तीस भेट जारी करण्याकरिता कोणतेही वेळेचे/आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रसिद्धी ता.२०/०८/२०१९ रोजी दि. २४ दिवसांच्या आत वरील पत्रावर सोसायटीस लेखी स्वरुपात सूचित करावे. कसूर केल्यास, सर्व सदर दावे अधिकार्यांनी मानले जातील व सोसायटी दिवंगत श्री. वल्लभभाई डी. मकन्या यांचे पुत्र यांना भेट देण्यास मुक्त असेस व त्यानंतर दावे गृहित धरले जाणार नाहीत.

डिक्कण : दहिसर, मुंबई दि. २.०८.२०१९

**DHANLAXMI COTEX LTD.**  
CIN: L51109MH1987PLC02289  
Regd. Off: 285, Chhatrabhai Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai - 400002  
Tel No: 022-62228050 | Email Id: [dcotex1987@gmail.com](mailto:dcotex1987@gmail.com) | Website: [www.dcl.net.in](http://www.dcl.net.in)

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday, 09<sup>th</sup> August, 2019 at 12.30 p.m.**, inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019. This information is available on the website of the Company at [www.dcl.net.in](http://www.dcl.net.in), as well as on the website of the Bombay Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

Date: 01-08-2019  
Place: Mumbai

For DHANLAXMI COTEX LTD.  
Sd/-  
RAMAJITH JHAWAR  
MANAGING DIRECTOR

मं. उप निवेदक सहकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यालय दि. वृहन्मुंबई नागरी सहकारी वॅम्स असोसिएशन लि., मुंबई भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४था मजला, सहकार नगर जवळ, वडला, मुंबई - ४०००३९

**जाहीर नोटीस**

जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लि. ... अर्जदार गिरीराज अपार्टमेंट, डी.जी. पालकर मार्ग, बोरिवली (प), मुंबई - ४०० ०९२.

अनुक्रमांक १ ते २ ... जाब देणार खालील दशविलेच्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणे साठी दाखल केलेल्या अर्जासोबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणांस एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २६/०८/२०१९ रोजी हुपारी १२.०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब देणार क्रमांक	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	पुढील सुनावणी दिनांक
1	Smt. Padwal Shubhangi Santosh	1	10.04.19	1368	226265	26.08.19
2	Girgal Deepak Tipayya	1	10.04.19	1369	607187	26.08.19
3	Mhav Vipul Jethalal	1	10.04.19	1370	144205	26.08.19
4	Dama Satyam Purushottam	1	10.04.19	1371	56930	26.08.19
5	Chari Anant Shambhau	1	10.04.19	1372	81972	26.08.19
6	Mahadik Ashok Shankar	1	10.04.19	1373	189013	26.08.19
7	Yeshwante Walmiki Fakira	1	10.04.19	1374	120614	26.08.19
8	Balkrishnan K. K.	1	10.04.19	1375	71468	26.08.19

ही नोटीस आज दिनांक ३१/०७/२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.

सही/-  
(श्री. सुनिल बनसोडे)

शिवका

मं. उप निवेदक सहकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यालय दि. वृहन्मुंबई नागरी सहकारी वॅम्स असोसिएशन लि., मुंबई भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४था मजला, सहकार नगर जवळ, वडला, मुंबई - ४०००३९

**जाहीर नोटीस**

मराठा सहकारी बँक लि., ... अर्जदार कर्जवसुली विभाग, मातोश्री अपार्टमेंट, १९६, सर एम. व्ही. रोड, नटराज रुस्तोमजी समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९.

अनुक्रमांक १ ते ८ यांना नोटीस ... जाब देणार खालील दशविलेच्या जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणे साठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटीसद्वारे आपणांस एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २६/०८/२०१९ रोजी हुपारी १२.०० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब देणार क्रमांक	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	पुढील सुनावणी दिनांक
1	Smt. Padwal Shubhangi Santosh	1	10.04.19	1368	226265	26.08.19
2	Girgal Deepak Tipayya	1	10.04.19	1369	607187	26.08.19
3	Mhav Vipul Jethalal	1	10.04.19	1370	144205	26.08.19
4	Dama Satyam Purushottam	1	10.04.19	1371	56930	26.08.19
5	Chari Anant Shambhau	1	10.04.19	1372	81972	26.08.19
6	Mahadik Ashok Shankar	1	10.04.19	1373	189013	26.08.19
7	Yeshwante Walmiki Fakira	1	10.04.19	1374	120614	26.08.19
8	Balkrishnan K. K.	1	10.04.19	1375	71468	26.08.19

ही नोटीस आज दिनांक ३१/०७/२०१९ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.

सही/-  
(श्री. सुनिल बनसोडे)

शिवका

NEWS BOX

**Motor Vehicles Amendment Bill 2019: Insurance compensation increased 10 times from Rs 50,000 to Rs 5 lakh**

**New Delhi:** The Rajya Sabha has cleared the Motor Vehicles (Amendment) Bill, 2019 that aims to improve road safety, facilitate citizens in their dealings with transport departments, strengthen rural transport, public transport and last mile connectivity through automation, computerization and online services. As per the new amendment, there will be a 10 time increase in insurance compensation, from Rs 50,000 to Rs 5 lakh.

Insurance firms have to pay claims within a month, if the victim's family agree to accept Rs 5 lakh compensation. The Bill also increases the minimum compensation for hit and run cases from Rs 25,000 to two lakh rupees in case of death, and from Rs 12,500 to Rs 50,000 in case of grievous injury, the Bill says. The Bill has included the driver's attendant in 3rd Party insurance. There will be no cap on liability of insurers while the claim process has been simplified. The Motor Vehicles (Amendment) Bill, 2019 is based on the recommendations of the Group of Transport Ministers (GoM) of States constituted by the Ministry of Road Transport & Highways. The Bill has been passed with three government amendments and will need to go back to Lok Sabha. The Lok Sabha had already passed the Bill on the 23rd of July 2019.

**Markets open in red for 2nd day; Sensex below 37,300**

**New Delhi:** Markets opened in red for the second day on Thursday tracking Asian shares that fell to six-week low. The BSE Sensex fell 218.95 points or 0.58 percent to 37,262.17 in early trade while the NSE Nifty was trading lower at 66.80 points or 0.60 percent to 11,051.20.

Major losers in the Sensex pack are Vedanta, Tech Mahindra, HDFC, Tata Motors, Yes Bank, Tata Steel, HDFC Bank, Infosys, Heromoto Corp, Bajaj Auto, Sun Pharma and RIL, falling up to 3.18 percent. On the other hand shares of IndusInd Bank, Powergrid, HCL, TCS, ICICI Bank and Maruti were trading in green, rising up to 1.38 percent. MSCI's broadest index of Asia-Pacific shares outside Japan faltered 0.6 percent, extending losses for a fifth day to the lowest since mid-June. Japan's Nikkei reversed early losses and were a shade higher, while Australian shares declined 0.2 percent. Losses in Chinese shares accelerated after it opened lower with the blue-chip index down 0.8 percent.

**Beijing orders Arabic symbols taken down from shops, eateries**

**BEIJING:** Authorities in the Chinese capital have ordered halal restaurants and food stalls to remove Arabic script and symbols associated with Islam from their signs, part of an expanding national effort to "Sinicize" its Muslim population.

Employees at 11 restaurants and shops in Beijing selling halal products and visited by Reuters in recent days said officials had told them to remove images associated with Islam, such as the crescent moon and the word "halal" written in Arabic, from signs.

Government workers from various offices told one manager of a Beijing noodle shop to cover up the "halal" in Arabic on his shop's sign, and then watched him do it.

"They said this is foreign culture and you should use more Chinese culture," said the manager, who, like all restaurant owners and employees who spoke to Reuters. The campaign against Arabic script and Islamic images marks a new phase of a drive that has gained momentum since 2016, aimed at ensuring religions conform with mainstream Chinese culture. The campaign has included the removal of Middle Eastern-style domes on many mosques in favour of Chinese-style pagodas.

China, home to 20 million Muslims, officially guarantees freedom of religion, but the government has campaigned to bring the faithful into line with Communist Party ideology. It was not clear if every such restaurant in Beijing has been told to cover Arabic script and Muslim symbols. One manager at a restaurant still displaying Arabic said he'd been ordered to remove it but was waiting for his new signs. Several shops replaced their signs with the Chinese term for halal — "qing zhen" — while others covered up the Arabic and Islamic imagery with tape or stickers. The government's Committee on Ethnicity and Religious Affairs declined to comment. The National Ethnic Affairs Commission also did not respond.

**PARAB INFRA LIMITED**  
CIN: L4290MH1987PLC221005  
Registered Office: 302, Vikas Commercial Complex, Vikas Paradise, Bhakti Marg, Malad (West), Mumbai-400030  
Email: pceh@parabinfra.com | Website: www.parabinfra.com | Contact No: 917947511

**NOTICE**  
Pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 14<sup>th</sup> August, 2019 at registered office of the Company at 03.00 pm Inter-alia to consider and approve the Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019 and other matters as per the agenda of the meeting. This information is also available on the website of the BSE Limited (www.bseindia.com), where the company's securities are listed and on the website of the company.

For an on behalf of the Board  
Parab Infra Limited  
Sd/-  
Narendra Dogra  
Managing Director  
DIN: 07907587  
Place: Mumbai  
Date: 01.08.2019

**PUBLIC NOTICE**  
KNOWN ALL PUBLIC SHALL COME, I, Mr. My Clients MR. PETERPAUL FRANCO FERNANDES & his mother Late SMT. LOUISA FRANCO FERNANDES, was purchased 1st bearing no. 304, 3rd floor, Sonam Sagar Co-Op. Housing Society Ltd., New Golden Nest, Phase - 10, Mira-Bhayandar Road, Bhayandar (E), from MR. ASHISH KUMAR DUTTA GUPTA on dated 20/03/2007 and SMT. LOUISA FRANCO FERNANDES expired on dated 30/08/2017 after death her legal heirs had released their share by Release Deed dated 20/07/2019 in favour of my client. And now my client is absolute owner of the said flat. And he is going to sale said flat with third person. If any person have any rights, life, and interest above said flat. The same will be brought within 14 days from date of publication of notice to the undersigned with cogent evidence else letter on no claim shall be entertained.

Date: 02/08/2019 Sd/- Santosh D. Tiwari (Advocate High Court)  
13, M. P. Nagar, Near Shubham Bldg., J. M. Road, Pump House, Andher (East), Mumbai - 400033.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Share Certificate No. 025 Distinctive Nos. from 121 to 125 (both inclusive) situated at Shiv Shakti E.F.G.H. Wings Co-operative Housing Society Ltd., Shiv Shakti Complex, Plot No. CTS 1664/B, S.V. Road, Dahisar (E), Mumbai-400 068 in the names of Vallabhbal D. Makwana & Ramesh D. Makwana, (Flat No. 305 E Wing) have reported death of Vallabhbal D. Makwana and an application has been received from them to the society for gift to his son Mr. Girish Vallabhbal Makwana.

Any person's having any claim / objection to the issuance of Gift shall inform in writing to the society at above address within 14 days from the publication of this Notice. In default, all such claims shall be deemed to have been waived and the society shall be free to allow Gift to Son of Late Mr. Vallabhbal D. Makwana and no claims will be entertained thereafter.

Place: Dahisar, Mumbai  
Date: 02/08/2019

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the Public that the Original share certificate No. 15 for shares bearing distinctive nos 71-75 issued by Anand Chaysa Shanirangam CHS Ltd. for the flat being Flat no. 303, Bldg. No. C-22, Sector 8, Shanti Nagar, Mira Road East, Dist. Thane 401107 (Said property) has been lost/misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing share certificate. On behalf of the present owners, Mrs. Mona S. Mehta & Mr. Saleem R. Mehta, the undersigned advocate hereby invites claims on the basis of the lost share certificate. In case of any claims/objections kindly intimate the undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice. In absence of claim within stipulated period, the present owners shall be free to deal with the property in the manner they deem fit and shall also proceed with the formalities for the issue of duplicate certificate from the society.

Sd/-  
A. Karim  
Advocate High Court  
004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Mr. SAIPRASAD RAGHAV AIL is the owner of Shop No. 10 Ground Floor, Parekh Market Premises CHS Ltd., M.G. Road, Near Gandhi Market, Ghatkopar (East), Mumbai- 400 077 Adm. Area 135 Sq. Feet (Carpet) area. That Original Sale Agreement on Dated: 21.31.2010, Executed between Mr. MO-ANILAN M. THAKKAR Prop. Of M/s MO-ANILAN & Company (Vendor) and with 1. Mrs. SHRADDHA SAIPRASAD AIL, 2. Mrs. SUJATA SANTOSH NEHARKAR, 3. Mr. SAIPRASAD RAGHAV AIL, & 4. Mr. SAYTOSH GENBHAI NEHARKAR (Purchaser) has been lost/misplaced by me and not traceable inspite of diligent search. All the persons, government authorities, banks, financial institution, Etc are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim whatsoever regarding misplaced above said Original Sale Agreement in respect of above Shop Premises within 14 days from this notice, otherwise it will be treated that nothing objections or claims is their over it.

Date: 02/08/2019 Sd/-  
VIRENDR PRATAP SHARMA  
Advocate High Court  
Add: Manav Vikas Compd and, Shivaj Nagar No. 2, Haveli Naka, Andher (East), Mumbai - 400039.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that the Share Certificate of Flat Transfer as per Share Certificate details Dated 01/02/1974 Entered into between Smt. PUSHPABEN HARKISONDAS MEHTA and Smt. PUSHPABEN RAMESHBHAI PISTOLWALA of Flat No. B/22, Mahavir Nagar CHS. Ltd., Factory Lane, Tilak Road, Borivali (W), Mumbai - 400092 has been lost & Complaint lodged with Borivali (West) Police Station wide Complaint No. 3363/2019 Dated: 30/07/2019. If anyone Finds it or having any claim / objection should contact at above/ address within 15 Days.

Mrs. NIRUPAMA JAYANTILAL SHAH & ASHOK JAYANTILAL SHAH (JOINT OWNER)  
Present owner of Above Flat  
Place: Mumbai Date: 01/08/2019

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that the Original share certificate No. 15 for shares bearing distinctive nos 71-75 issued by Anand Chaysa Shanirangam CHS Ltd. for the flat being Flat no. 303, Bldg. No. C-22, Sector 8, Shanti Nagar, Mira Road East, Dist. Thane 401107 (Said property) has been lost/misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing share certificate. On behalf of the present owners, Mrs. Mona S. Mehta & Mr. Saleem R. Mehta, the undersigned advocate hereby invites claims on the basis of the lost share certificate. In case of any claims/objections kindly intimate the undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice. In absence of claim within stipulated period, the present owners shall be free to deal with the property in the manner they deem fit and shall also proceed with the formalities for the issue of duplicate certificate from the society.

Sd/-  
A. Karim  
Advocate High Court  
004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03.09.2019 at 2.00 P.M.

M/s Akshay Developers & Land Owner, Shri Narayan Gajanan Naik and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Tulj, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
34/A	Part	3080.00 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Chandni Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 402A, Hissa No. 1, Plot No. 199, Purushottam parekh Marg, Virat Nagar, Virar (W), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s Friends Associates Through Shri Kamal Sehgal and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area Demanded By Society
402A	1 Part	199	418.31 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**DHANLAXMI COTEX LTD.**  
CIN: L51100MH1987PLC042290  
Regd. Off: 285, Chhatrabhuj Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai - 400002  
Tel No: 022-66229050 | Email Id: dcoetx1987@gmail.com | Website: www.dcl.net.in

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 09<sup>th</sup> August, 2019 at 12:30 p.m., inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

This information is available on the website of the Company at www.dcl.net.in as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com

For DHANLAXMI COTEX LTD.  
Sd/-  
RAMAUTAR JHAWAR  
MANAGING DIRECTOR  
Date: 01-08-2019  
Place: Mumbai

**Ajay Multi Project Limited**  
CIN: L4290MH1987PLC100777  
Regd. Off: 285, Chhatrabhuj Jivandas House, 2nd Floor, Princess Street, Mumbai, Maharashtra - 400002 Tel No: 022-32287020  
Email Id: mjaain5680@gmail.com Website: http://www.ampltd.co.in

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 14<sup>th</sup> August, 2019 at 02.30 p.m., inter-alia to consider and adopt Un-audited Standalone Financial Results of the company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

This information is available on the website of the Company at www.ampltd.co.in

For Ajay Multi Projects Limited  
Sd/-  
Mahavir Jain  
(Director)  
Date: 01/08/2019  
Place: Mumbai

**HARIA EXPORTS LTD.**  
REGD. OFFICE: HARIA CENTRE, 8 SUBHASH ROAD, VILE PARLE (EAST), MUMBAI - 400 057.

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14<sup>th</sup> August 2019 to inter-alia consider and approve the Un-audited Standalone and consolidated Financial Results of the Company for the 1<sup>st</sup> Quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

The Notice of the Board Meeting is also available on our website https://www.hariaexports.com and also on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com.

By Order of the Board  
FOR HARIA EXPORTS LIMITED  
Sd/-  
(Director)  
Place: Mumbai  
Date: 1<sup>st</sup> August, 2019  
DIN No. 0585400

**HARIA EXPORTS LTD.**  
REGD. OFFICE: HARIA CENTRE, 8 SUBHASH ROAD, VILE PARLE (EAST), MUMBAI - 400 057.

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 14<sup>th</sup> August 2019 to inter-alia consider and approve the Un-audited Standalone and consolidated Financial Results of the Company for the 1<sup>st</sup> Quarter ended 30<sup>th</sup> June, 2019.

The Notice of the Board Meeting is also available on our website https://www.hariaexports.com and also on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com.

By Order of the Board  
FOR HARIA EXPORTS LIMITED  
Sd/-  
(Director)  
Place: Mumbai  
Date: 1<sup>st</sup> August, 2019  
DIN No. 0585400

**New Rajnigandha Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 147/A/1, Aachole Gaon, Nalasopara (E.), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s N. R. Builders Through Shri Narhari Rajaram Mhatre & Mehta Land Corporation Through Shri Natvarlal Mayashankar Mehta and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Nilemore, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
147	All Part	560.00 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Shree Samruddhi Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 303, Hissa No. 6/A, Old Viva College Road, Near Bank Of Baroda, Virar (W), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s Chaitanya Construction & Land Owner Shri Jaywant Narayan Chaudhari and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
303	6/A Part	491.75 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Vijayanand Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 230, Hissa No. 1, Survey No. 229, Hissa No. 7, Survey No. 367, Hissa No. 1 Manvelpada Road, Virar, Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03.09.2019 at 2.00 P.M.

M/s Salkrupa Builders Through Shri Dayanand Damodar Patil & Land Owner Shri Dayanand Damodar Patil and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society	Other Rights
229	7	595.99 Sq. Mtr.	Plus Undivided Share of occupancy right in the proportion of construction on the proportionate area of the construction of the building. Similarly open space, common service & facilities & Road.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**New Shradha Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 17, Hissa No. 1, Samta Nagar, Oppo. Gokul Park, Vasai Road (w.), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03.09.2019 at 2.00 P.M.

M/s Shradha Enterprises (Developers) Through Shri Chandulal Lakshmidas Patel & M/s Sahakar Enterprises Through Shri Jeevanbal Govardhanbal Patel and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Divanwan, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society	Other Rights
17	1A	765.30 Sq. Mtr.	Plus Undivided Share of occupancy right in the proportion of construction on the proportionate area of the construction of the building. Similarly open space, common service & facilities & Road.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Asara Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 303, Hissa No. 5/C, Goan Virar (W.), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s Kamdhenu Construction Through Shri Balubhai N. Shah & Land Owner Mrs. Vasanti Vaman Churi and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Virar, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
303	5/C	931.34 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Shree Hari Prasad Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 34/A, Hissa No. Part, Gajanan Nagar, Behind Vishnu Nagar, Tulj, Nalasopara (E.), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 03.09.2019 at 2.00 P.M.

M/s Akshay Developers & Land Owner, Shri Narayan Gajanan Naik and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Tulj, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area Demanded By Society
34/A	Part	3080.00 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Shree Prasth Bldg No. 31 Co-Op. Housing Society Ltd.**  
Survey No. 156 & 157, Plot No. 31, Nilemore Gaon, Shree Prasth Santul, Nalasopara (W), Taluka Vasai, Dist. Palghar

**DEEMED CONVEYANCE NOTICE**  
Notice is hereby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 06.09.2019 at 2.00 P.M.

M/s Silver Land Development Corporation & M/s Projects Management And Control LTD and Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property- Nilemore, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Plot No.	Area Demanded By Society
156 & 157	31	855.00 Sq. Mtr.

Place: Siddhivinayak Residency Ganray Apartment, Near ISKCON Temple, Palghar (E.), Tal. Dist. Palghar  
Date: 30/07/2019 Sd/- (D. S. Hausare) Competent Authority Dist. Dy. Registrar, Co-Op. Society, Palghar

**Lottery Result**  
Evening 8.00 P.M. Draw Date 01/08/19 Draw No. 48

**25.28 Lakh (2 PRIZES)**  
62H-97480  
91B-45437

\* FOLLOWING NOS. ARE COMMON TO ALL SERIES \*

Cons. PRIZE Rs.	97480	45437
1 <sup>st</sup> PRIZE Rs. 1000/-	18639	27842
2 <sup>nd</sup> PRIZE Rs. 9000/-	60265	73619
3 <sup>rd</sup> PRIZE Rs. 800/-	1718	2124
4 <sup>th</sup> PRIZE Rs. 250/-	1930	1939

5<sup>th</sup> PRIZE Rs. 120/- (COMMON TO ALL SERIES)

0144	0811	1358	2164	3138	4369	5140	6400	7761	8691
0158	0863	1360	2300	3154	4374	5297	6424	7803	8831
0211	0957	1557	2318	3168	4489	5463	6575	7843	8902
0325	0959	1582	2501	3247	4604	5481	6731	7894	9444
0351	0971	1642	2597	3511	4830	5720	6801	7939	9475
0396	1034	1712	2640	3614	4855	5742	7233	8025	9631
0402	1053	1727	2680	3730	4878	5910	7357	8032	9640
0556	1123	1730	2840	4023	4882	6127	7441	8459	9725
0685	1129	1769	2861	4102	5038	6189	7470	8499	9793
0759	1350	2126	3008	4101	5031	6239	7678	8586	9900

Confirm result with official Gazette \* Issued by: Nagaland Govt.

**Lottery Result**  
Mumbai Grand Thursday Weekly Lottery Result Draw No. 78 Draw Date 01/08/19 5.30 P.M.

1 <sup>st</sup> Prize Rs. 10000/- (10 PRIZES)	5021	5207
2 <sup>nd</sup> Prize Rs. 2000/- (10 PRIZES)	7083	8787
3 <sup>rd</sup> Prize Rs. 1000/- (10 PRIZES)	2278	7823
4 <sup>th</sup> Prize Rs. 503/- (10 PRIZES)	3484	3784
पाचवें प्रिझर्स 300/- (10 PRIZES)	3707	4176

6<sup>th</sup> PRIZE Rs. 200/- (COMMON TO ALL SERIES)

6 <sup>th</sup> Prize Rs. 200/-	1902	2020	3846	4952	5821	6935	7892	9088
	1952	3000	3860	4955	5872	6949	7905	9110
	1984	3003	3903	4959	5873	6953	7922	9155
	2005	3025	3919	5017	5884	6954	7952	9162
	2008	3037	3934	5032	5895	6965	7968	9205
	0394	1191	2456	3374	4341	5412	6401	7385
	0406	1207	2457	3407	4367	5419	6418	7397
	0448	1257	2463	3410	4422	5458	6425	7404
	0451	1278	2483	3416	4434	5480	6426	7478
	0462	1320	2489	3448	4450	5530</		